

महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने सन १९९८-९९  
च्या अहवालावरील शिफारशीबाबत

---

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक : बीसीसी-२००२/१९५२/प्र.क्र.६५/२००२/१६-ब,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

दिनांक : १/१०/२००३

संदर्भ : (१) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक : बीसीसी-१०७५/

३४८/(ओ)११/सोळा, दिनांक १६ नोव्हेंबर, १९७६.

(२) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक : बीसीसी-१०७७/

१५२२/सोळा, दिनांक २९ ऑक्टोबर, १९७७.

शासन परिपत्रक

श्री.लाड व पागे समितीने मेहतर, वाल्मीकी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उत्तीसाठी शिफारशी केलेल्या आहेत त्या अनुषंगाने, सामान्य प्रशासन विभाग, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग व नगर विकास विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय/शासन परिपत्रकाव्दारे देण्यात आलेल्या आदेशांचे/सूचनांचे शासकीय /निमशासकीय /महानगरपालिका/नगरपालिका/नगर परिषदा/ मंडळे/महामंडळे/स्वायत्त संस्था/अनुदानित संस्था इत्यादी आस्थापनेवरील कर्मचारी/अधिकारी या आदेशांची/सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत अनास्था दाखवित आहेत. ही बाब निश्चितच गंभीर स्वरूपाची असल्याने याबाबत शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे.

२. महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने सन १९९८-९९ च्या पहिल्या अहवालातील शिफारशीवर शासनाने विचार करून खालीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत.

- (अ) लाड व पागे समितीने शिफारस केल्यानुसार शासकीय/निमशासकीय मंडळे/महामंडळे/स्वायत्त संस्था/महानगरपालिका/नगर परिषदा/ नगरपालिका/ खाजगी संस्था तसेच कारखाने इत्यादीच्या आस्थापनेवर मेहतर, वाल्मीकी समाजाच्या उमेदवारांची नोकरभरती करताना त्याच्या वारसास/जवळच्या नातेवाईकास प्राधान्य देण्यात येते ते चालू ठेवावे, याबाबत आवश्यकता भासल्यास त्यांचे सेवाभरतीचे नियम शिथील करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.
- (ब) शासकीय/निमशासकीय कार्यालयातील सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील ज्येष्ठता यादीतील मेहतर-वाल्मीकी, भंगी या जातीच्या उमेदवारांची त्यांच्या जातीचा विचार करून नव्हे तर त्यांची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन त्या आधारे त्यांची नेमणूक करण्यात येईल, यासंबंधी विशेष खबरदारी घेण्यात यावी.
- (क) मेहतर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची अनुसूचित जातीकरिता वर्ग-४ मध्ये ज्या रिकाम्या जागा राखून ठेवलेल्या असतात त्या जागांच्या संबंधात गणना करण्यात येणार नाही. त्यांची सरळसेवेने भरती करावी. मेहेतरांच्या संख्येचा वार्षिक विवरणात दर्शविलेल्या वर्ग चारच्या आकड्यांमध्ये समावेश होणार नाही. हे आकडे वार्षिक विवरणपत्रात स्वतंत्र प्रवर्गामध्ये दर्शविण्यात आले पाहिजेत. वर्ग चार संबंधातील आकड्यांमध्ये मेहेतरांची संख्या समाविष्ट नाही अशा अर्थाची टीप वार्षिक विवरणाच्या शेवटी विनिर्देशपूर्वक समाविष्ट करण्यात आली पाहिजे.
- (ड) मेहतर, वाल्मीकी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उत्तीसाठी लाड व पागे समितीने केलेल्या शिफारशीवर समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग आणि नगर विकास विभाग यांनी वेळोवेळी शासन निर्णय/शासन परिपत्रक इत्यादी व्दारे आदेश/सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्यांचे पालन सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, तसेच मंडळे, महामंडळे यांनी ही करावी.

(ई) मेहतर, वाल्मीकी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शासनाने निर्गमित केलेले आदेशाचे/सूचनांची अंमलबजावणी करण्यास शासकीय/ निमशासकीय/ महानगरपालिका/नगरपालिका/स्वायत्त संस्था इत्यादी आस्थापनेवरील कर्मचारी/अधिकारी हेतुपुरस्सर टाळाटाळ, कुचराई करतील त्यांच्याविरुद्ध सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.बीसीसी-१०९३/६९७/१६-ब, दिनांक १२ जून, १९९५ अनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.

३. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, वर उल्लेखिलेले आदेश त्यांच्या अधिपत्याखालील/प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुखांना, कार्यालय प्रमुखांना, मंडळे/महामंडळे/महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपालिका /स्वायत्त संस्था/ अनुदानित संस्था इत्यादीच्या निर्दर्शनास आणण्यात यावेत.

याबाबत मंत्रालयीन विभागाने केलेली कार्यवाही/निर्गमित केलेले आदेश, सामान्य प्रशासन विभागास कळविण्यात यावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

चारुशीला सोहोनी  
प्रधान सचिव (सेवा)

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,  
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,  
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
मुख्य सचिव/अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
सर्व विभागीय आयुक्त,  
आयुक्त, औरंगाबाद महानगरपालिका,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
\* प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,  
\* प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,  
\* प्रबंधक, लोकायुक्त आणि उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
सर्व आयुक्त, महानगरपालिका,  
आयुक्त, समाज कल्याण, पुणे,  
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,  
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,  
आयुक्त, सेवायोजन, मुंबई,  
सहायक आयुक्त (मागासर्वग कक्ष), सर्व विभागीय आयुक्तांची कार्यालये,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,  
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,  
निवड नस्ती,  
\* पत्राने.

